



जल व भूमि व्यवस्थापन संस्था (वाल्मी)

(महाराष्ट्र शासन, जलसंपदा विभाग पुरस्कृत स्वायत्त संस्था)

पत्र पेटी क्र. ५०४, कांचनवाडी, पैठण रोड

औरंगाबाद - ४३१००५, (महाराष्ट्र)

दूरध्वनी क्र. ०२४०-२३७९१५९-६०

Website : www.walmi.org

EXT. २१५ & २१६

E-mail : walmitmc@walmi.org

जा.क्र.वाल्मी/प्रनिसंक/निवडपत्र/२०१७-१८/कोर्स क्र-२९/९००/२०१७ दिनांक : २२/०५/२०१७

ईमेलद्वारे

प्रति,

अधीक्षक अभियंता व संचालक,

पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे.

विषय: “Application of Soil Survey in IWM.” या विषयावरील प्रशिक्षणासाठी

प्रशिक्षणार्थीची निवड करुन त्यांना प्रशिक्षणास सहभागी होण्याबाबत कळवीणे बाबत..

संदर्भ: संस्थेचे पत्र जा.क्र.वाल्मी/प्रव्यक/प्रशिक्षणकार्यक्रम(२०१७-१८)/३३१/२०१७ दि.२२/०२/२०१७

संस्थेच्या संदर्भिय पत्रानुसार, विषयांकित प्रशिक्षण वर्ग क्र. २९ हा पाटबंधारे संशोधन व विकास संचालनालय, पुणे (DIRD) अंतर्गत कार्यरत मृद सर्वेक्षण अधिका-यांसाठी नियोजित करण्यात आलेला आहे. सदरील प्रशिक्षण वर्ग दिनांक १९/०६/२०१७ ते २३/०६/२०१७ पर्यन्त (५ दिवस) वाल्मी, परिसर, कांचनवाडी, औरंगाबाद येथे आयोजित करण्यात येणार असुन प्रशिक्षण वर्ग दिनांक १९/०६/२०१७ रोजी सकाळी ९.०० वाजता सुरु होणार आहे. प्रशिक्षण वर्गाचे उद्दीष्ट यशस्वी होण्यासाठी या प्रशिक्षण वर्गासाठी आपले अंतर्गत कार्यरत असलेल्या SSO/DYSSO या संवर्गातील एकुण ४० अधिकारी यांची आपले स्तरावरुन निवड करण्यात येउन त्यांना सदरील प्रशिक्षणास सहभागी होण्याबाबत कळविण्यात यावे तसेच प्रशिक्षणार्थीची e-Times मार्फत नोंदणी करण्यात येत असल्याने प्रशिक्षणार्थीनी येतांना त्यांचे आधारकार्ड व फोटो आयडीची प्रत सोबत आणावी अशा सुचना आपल्या स्तरावरुन देण्यात याव्यात व तसे या कार्यालयास अवगत करावे, ही विनंती.

या प्रशिक्षण वर्गाचे समन्वयक म्हणुन डॉ. एच. पी. देशमुख, सहयोगी प्राध्यापक, कृषी विद्या शाखा, वाल्मी औरंगाबाद यांची नेमणुक करण्यात आलेली असुन संपर्कासाठी त्यांचा दुरध्वनी क्रमांक ०२४०-२३७९१५९ (Extn.No.२६३) व भ्रमणध्वणी क्र ९६५७७२५८६२ आहे.

प्रशिक्षण कालावधीत वाल्मी संस्थेतील वसतीगृहात प्रशिक्षणार्थीची निवास व भोजनाची व्यवस्था विना शुल्क केली आहे. प्रशिक्षण कालावधीत १/४ (एक चतुर्थांश) साधारण दैनिक भत्ता अनुज्ञेय राहिल.

अधीक्षक अभियंता व सहसंचालक

वाल्मी, औरंगाबाद

प्रत : प्राध्यापक व प्रमुख, कृषी विद्या शाखा वाल्मी यांना माहितीस्तव व कार्यवाहीस्तव.

प्रत : प्राध्यापक व प्रमुख, विज्ञान विद्या शाखा, यांना माहितीस्तव व वाल्मी वेबसाईट मध्ये आवश्यक कार्यवाहीस्तव.

प्रत : सहाय्यक अभियंता श्रेणी-१ मालमत्ता व्यवस्थापन उपविभाग, वाल्मी यांना माहितीस्तव व कार्यवाहीस्तव

प्रत : निवडपत्र धारिका

Pl. Note that as per G&D Deptt.GOM GR dated 11/2/2011 hard copy will not be sent

